

लॅक्सोकी पाउडर

गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता



सेन्ना: यात रेचक गुणधर्म आहेत जे बद्धकोष्ठता व्यवस्थापनात खूप उपयुक्त आहेत. निरोगी चयापचय आणि आरोग्य पचन राखण्यास देखील मदत करते.



काळे मीठ आणि सेंधव मीठ: यामध्ये सोडियमचे कमी प्रमाण असल्यामुळे छातीत जळजळ, आम्लपित्त आणि आतड्यांतील वायूपासून मुक्त होण्यासाठी मदत करते. एकूणच पाचक प्रणाली वाढवते



ओवा: प्रभावी पाचक एन्झाईम्स वाढवून आतड्यांसंबंधी मार्गाची पाचन क्रिया वाढवण्यास मदत करते



आवळा- प्रभावी कोलन क्लिन्सर मानला जातो आणि त्यामुळे पचनास मदत करतो



हिमेज - बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आणि सौम्य. आतडी साफ करणारे म्हणून कार्य करते.



जेठीमध- पोटाच्या तक्रारी, पेटिक अल्सर आणि तोंडाचे व्रण यासाठी उत्तम आहे.





निसोट- एकूण पचन सुधारण्यास मदत होऊ शकते. एक प्रभावी कोलन क्लिन्सर मानले जाते



स्वर्जिकसार किंवा सोडा बायकार्ब - जठराची सूज स्थितीत उपयुक्त. त्यामुळे पोट आणि आतड्यांची पचन क्षमता सुधारते.

संयोजन :

प्रत्येक 100 ग्रॅम पावडरमध्ये यांचे मिश्रण आहे		
सेना पत्ते	कासीया ऑगस्टीफोलीया	५०%
काला नमक	-	१८%
आमला	एम्ब्लीका ऑफिसीनेलीस	१२%
अजवाईन	ट्रॅकीस्परम्म अम्मी	३%
हिमेज	टर्मिनालीया चेबुला	८%
स्वरजीकसारा	-	२.५%
जेठीमध	ग्लायकेरहिजा ग्लाबरा	३.५%
नीसोट	आयपोमिया टरपेथम	३%



१००ग्रॅ. पावडर

• एकंदर पचन सुधारण्यास मदत होऊ शकते

• एक प्रभावी कोलन क्लिन्सर (बृहदांत्र शुद्धीकारक) मानले जाते

डोस - 3-5 ग्रॅम चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या.



Smart key health Enterprises
Kalamboli, Navi Mumbai - 410218
Customer Care: 9702777789